

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “उपसंचालक, गट -अ” संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२२ (दिनांक ०१/०१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१) रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठसू-११२२/प्र.क्र. ३७/का.१४२७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : - १७ एप्रिल, २०२३.

संदर्भ:- नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठसू- ११२२/प्र.क्र.३७/का.१४२७,
दिनांक: ०७/०६/२०२२

शासन परिपत्रक

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “उपसंचालक, गट -अ” संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १/०१/२०२२ रोजीची (दिनांक ०१/०१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१ या कालावधीची) तात्पुरती ज्येष्ठतासूची संदर्भाधीन परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर तात्पुरत्या ज्येष्ठतासूची संदर्भात कोणत्याही प्रकारचे आक्षेप शासनास प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे “उपसंचालक, गट -अ” संवर्गातील कार्यरत अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२२ रोजीची (दिनांक ०१/०१/२०२१ ते दिनांक ३१/१२/२०२१ या कालावधीची) अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या “परिशिष्ट - अ” नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर ज्येष्ठतासूची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळण्याच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र.२७९७/२०१५ मध्ये दिनांक ०४/०८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णया विरोधात राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ दाखल केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या पत्र क्रमांक: बीसीसी-२०१७/प्र.क्र.३१२A/१६-ब, दिनांक २९/१२/२०१७ च्या पत्रान्वये विधी व न्याय विभागाच्या सहमतीने पदोन्तीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ निर्णयाच्या अधिन राहून भरण्यात यावीत अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर सूचना विचारात घेऊन “उपसंचालक, गट-अ” संवर्गातील पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात “उपसंचालक, गट-अ” पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मा.सर्वोच्च न्यायालयाच्या अंतीम निर्णयानंतर “उपसंचालक, गट-अ” यांच्या सदर ज्येष्ठतासूचीत सुधारण होऊ शकते.

३. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी हे परिपत्रक व सोबतची अंतिम ज्येष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरून प्राप्त करून घेऊन “उपसंचालक, गट-अ” संवर्गातील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत अभिलेख्यावर ठेवावी.

४. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर शासन परिपत्रक उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२३०४१७१५२०११७२१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सोबत:- परिशिष्ट- “अ”

(प्र.ब.घाडगे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

(१) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.

यांना विनंती करण्यात येते की, सदर परिपत्रक त्यासोबतच्या परिशिष्ट-अ सह अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे.

(२) निवडनस्ती.

नियोजन विभाग, शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठसू-११२२/प्र.क्र.३७/का.१४२७, दिनांक १७/०४/२०२३ सोबतचे परिशिष्ट-अ

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
१	श्री.स.ब.दराडे	प	०१-०६-६४	भज ड	१६/०२/२००६	३०-११-०७	३१-०५-२२	
२	श्री.प्र.कौ.पाटील	प	०४-०८-६५	इमाव	२२/०४/२००८	२७-०५-०८	३१-०८-२३	पदोन्नती नाकारली निवडसूची २०-२१
३	श्री.वि.व.कुलकर्णी	प	१३/०४/१९६८	खुला	२१/०५/२००८	०२-०६-०८	३०-०४-२६	
४	श्री.सं.भ.कोलगणे	प	०८-०२-६७	अज	१६/०५/२००८	०९-०६-०८	२८-०२-२५	पदोन्नत १७/९/२१
५	श्री.ह.ल.माळी	प	०१-०१-६७	इमाव	२०/०६/२००८	०१-०९-०९	३१-१२-२४	पदोन्नत १३/१०/२१
६	श्रीमती सं.मि.गवई	प	०२-०१-७३	अजा	१८-०२-११	२२-०७-१०	३१-०१-३१	
७	श्री.अ.अ.खंडारे	ना	०५-११-७३	खुला	०१-०३-११	१५-०२-११	३०-११-३१	पदोन्नत १३/१०/२०२१
८	श्री.कि.प्र.गिरगांवकर	ना	०८-०७-६६	खुला	२८-०२-११	१५-०२-११	३१-०७-२४	पदोन्नत २९/११/२०२१
९	श्री.भ.ज.जगदाळे	ना	११-०५-६७	खुला	१५-०२-११	१५-०२-११	३१-०५-२५	पदोन्नत ०१/११/२०२१
१०	श्रीमती स.मि.मु-हेकर (श्रीमती स.सु.भालेराव)	ना	२५-०८-६७	खुला	२४-०२-११	०१-०३-११	३१-०८-२५	पदोन्नत १७/९/२०२१
११	श्रीमती रु.प्र.थोते (श्रीमती रु.श.भुसारी)	ना	१०-०४-७४	खुला	०१-०३-११	०१-०३-११	३०-०४-३२	पदोन्नत १७/९/२०२१
१२	श्री.प्र.रा.केभावी	ना	०४-०२-७४	खुला	२५-०२-११	०१-०३-११	२९-०२-३२	पदोन्नत ७/१०/२०२१
१३	श्री.ज्ञा.व.आंबेकर	ना	१२-०९-६५	इमाव	२२-०३-११	०१-०३-११	३०-०९-२३	
१४	श्रीमती उ.ग.नाईक (श्रीम उ.व.आंबेव्हाळकर)	ना	२९-०३-७५	खुला	०१-०३-११	०१-०३-११	३१-०३-३३	पदोन्नत १७/९/२०२१
१५	श्रीमती स.शं.यादव (श्रीमती सं.हि.पाटील)	ना	०३-११-७४	खुला	०१-०३-११	०१-०३-११	३०-११-३२	पदोन्नती नाकारली निवडसूची २०-२१
१६	श्रीमती सि.प्र.जोशी	ना	२२-०९-६७	खुला	०३-०३-११	०१-०३-११	३०-०९-२५	पदोन्नत ११/१०/२१
१७	श्रीमती अ.सं.कडू (श्रीमती अ.म.कवितकर)	ना	१७-०४-६९	खुला	०१-०३-११	०१-०३-११	३०-०४-२७	
१८	श्रीमती व.अ.भाकरे	ना	२४-०६-७१	खुला	०१-०३-११	०१-०३-११	३०-०६-२९	
१९	श्रीमती सु.वि.जाधव (श्रीमती सु.ज्ञा.कांबळे)	ना	३१-०५-७५	अजा	०१-०३-११	०१-०३-११	३१-०५-३३	
२०	श्री.श.के.म्हेंत्रे	ना	०५-०९-७२	विमाप्र	१७-०८-११	०१-०३-११	३०-०९-३०	
२१	श्री.रा.न.गायकवाड	प	०१-०६-६७	अजा	०१-०७-१६	०२-०५-११	३१-०५-२५	
२२	श्री.आर. व्हि. वसावे	प	०७-११-६४	अज	०७-०७-०८	२५-०५-१२	३०-११-२२	

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
२३	श्री.म.शं.दुशिंग	प	१५-०३-६७	अजा	२०-०४-१६	०१-०६-१२	३१-०३-२५	
२४	श्री.अ.रा.टेंभुणे	प	०९-०१-६६	अजा	१५-०७-१६	०८-०८-१२	३१-०१-२४	
२५	श्री.वै.र.कुलकर्णी	प	१४-०१-७५	खुला	०३-०५-१६	२४-०१-१३	३१-०१-३३	
२६	श्रीमती म्.अ.भूत	प	२८-०६-७४	खुला	०८-०३-१६	२४-०१-१३	३०-०६-३२	
२७	श्री.ते.श्री.तिडके	प	११-०३-६७	खुला	०१-०४-१६	२४-०१-१३	३१-०३-२५	
२८	श्री.वि.स.कुलकर्णी	प	०५-११-७०	खुला	०१-०३-१६	२४-०१-१३	३०-११-२८	
२९	श्रीमती का.प्र.नाखले	प	२३-१२-६९	इमाव	०१-०४-१६	२४-०१-१३	३१-१२-२७	
३०	श्री.वि.म.पवार	प	०१-०६-६८	खुला	०५-०४-१६	२४-०१-१३	३१-०५-२६	
३१	श्री.हं.ना.सोनावणे	प	२३-१०-७१	इमाव	११-०३-१६	०१-०२-१३	३१-१०-२९	
३२	श्री.सु.आ.थोरात	प	१५-०९-६६	अजा	१५-०७-१६	०८-०७-१३	३०-०९-२४	
३३	श्री.वि.दि.भोपळे	प	१३-०६-७५	अजा	१५-०७-१६	१२-०७-१३	३०-०६-३३	
३४	श्रीमती अ.ल.कदम	प	२९-०६-७३	खुला	२९-०७-१६	०१-०२-१४	३०-०६-३१	
३५	श्री.मि.भा.नारींगे	ना	०६-०५-७२	खुला	०१-०३-१४	०३-०२-१४	३१-०५-३०	
३६	श्रीमती मं.पं.देशपांडे (श्रीमती मं.प्र.कामततिबले)	ना	२१-११-७२	खुला	११-०३-१४	०३-०२-१४	३०-११-३०	
३७	श्रीमती स.चं.दिकित (श्रीमती सं.भा.पोतदार)	ना	१०-०६-७०	खुला	११-०३-१४	०३-०२-१४	३०-०६-२८	
३८	श्रीमती शि.अ.पांडे (श्रीमती शि.ल.सावले)	ना	२६-०३-७३	खुला	२६-०२-१४	०३-०२-१४	३१-०३-३१	
३९	श्री.कि.बा.जोशी	ना	१६-०५-७२	खुला	०१-०३-१४	०३-०२-१४	३१-०५-३०	
४०	श्री.स.वि.मुळे	ना	२८-०३-८०	खुला	०३-०२-१४	०३-०२-१४	३१-०३-३८	
४१	श्री.हे.बा.अहिरे	ना	१४-१०-७१	इमाव	०१-०३-१४	१७-०२-१४	३१-१०-२९	
४२	श्रीमती नि.रु.पाटील (श्रीमती नि.दे.पाटील) (श्रीमती निशा देवराव वालमंदरे)	ना	३०-०६-७६	खुला	१७-०२-१४	१७-०२-१४	३०-०६-३४	
४३	श्री.ग.रु.वायाळ	ना	२४-०६-७०	इमाव	०१-०३-१४	०१-०३-१४	३०-०६-२८	
४४	श्री.सु.झि.जाधव	ना	०१-०६-६८	इमाव	०१-०३-१४	०१-०३-१४	३१-०५-२६	
४५	श्री.मु.र.वाडेकर	प	०१-०१-७६	भज ब	२०-०७-१६	०१-०४-१४	३१-१२-३३	
४६	श्री.सु.कि.आडे	प	०१-०६-७४	विजा अ	१५-०७-१६	०१-०७-१४	३१-०५-३२	
४७	श्री.अ.द.गोतमारे	ना	१२-०५-७२	इमाव	२२-१२-१४	२८-११-१४	३१-०५-३०	
४८	श्री.सं.श्री.मरकळे	ना	१०-०८-७४	खुला	०१-१२-१४	२८-११-१४	३१-०८-३२	
४९	श्री.यो.अ.चौधरी	ना	१९-०१-८६	इमाव	२८-११-१४	२८-११-१४	३१-०१-४४	
५०	श्री.र.पुं.काळे	ना	१२-०४-७१	खुला	२६-१२-१४	२८-११-१४	३०-०४-२९	

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
५१	श्री.सु.हे.आंग्रेकर	ना	०८-०७-७७	दिव्यांग अ	२४-१२-१४	२८-११-१४	३१-०७-३५	दिव्यांग अ) अंध व अल्पदृष्टी
५२	श्री.सं.व.काळे	ना	१४-०७-७१	भज क	२८-११-१४	२८-११-१४	३१-०७-२९	निधन २८/३/२१
५३	श्री.ज.द.मेहेत्रे	प	२६-१२-६९	इमाव	१८-०७-१६	०१-०४-१६	३१-१२-२७	
५४	श्री.भी.यो.बिरादार	प	०६-०८-७६	खुला	३१-०८-१६	१६-०६-१६	३१-०८-३४	
५५	श्रीमती अ.सु.वैरागडे	प	०३-०१-७३	खुला	१९-०७-१६	०१-०७-१६	३१-०१-३१	
५६	श्री.ह.वा.चौधरी	प	०८-०७-६६	दिव्यांग क) अस्थिव्यंग/ इमाव	१९-०७-१६	०२-०७-१६	३१-०७-२४	दिव्यांग क) अस्थिव्यंग
५७	श्री.उ.श्री.सुर्यवंशी	प	१८-०३-७०	खुला	२०-०७-१६	०५-०७-१६	३१-०३-२८	
५८	श्री.एस.के.बोरकर	प	२३-१०-६६	अजा	०९-०८-१६	०१-०८-१६	३१-१०-२४	
५९	श्री.सु.ना.जुंजारे	प	०६-०८-६४	अजा	०४-०८-१६	०१-०९-१६	३१-०८-२२	
६०	श्री.गो.रा.भारती	प	०१-०६-६४	भज ब	२७-०६-१७	०१-०९-१६	३१-०५-२२	
६१	श्री.र.वि.गावित	प	०१-०६-६३	अज	२७-०५-२१	०१-०९-१६	३१-०५-२१	सेनि ३१/५/२१
६२	श्री. सु.चं.बहिरम	प	०१-०६-६७	अज	३०-०७-२०	०१-११-१६	३१-०५-२५	निधन २३/४/२०२१
६३	श्री.गो.का.शिंदे	प	१२-०४-६३	अज	१३-०३-२०	०१-०४-१७	३०-०४-२१	सेनि ३०/४/२१
६४	श्री.ब.चा.चौरे	प	०१-०७-६५	अज	२३-११-२०	०१-०६-१७	३०-०६-२३	
६५	श्री.सं.म.पाठक	प	२८-११-६९	खुला	०१-०४-२०	०१-०६-१७	३०-११-२७	
६६	श्री.एस.बी.व्हरसाळे	प	०९-०१-७४	खुला	१८-०६-२०	०१-०७-१७	३१-०१-३२	
६७	श्री.चं.प्र.पावसे	प	२९-११-७०	खुला	२२-०७-२०	०१-०८-१७	३०-११-२८	
६८	श्री.भू.वि.देशपांडे	प	२८-०१-७०	खुला	२३-०६-२०	११-०९-१७	३१-०१-२८	
६९	श्री.श.ना.माळी	प	०१-०६-६९	खुला	१४-०८-२०	०१-१२-१७	३१-०५-२७	
७०	श्री.नर्वेदु काशिनाथ फिरके	ना	२६-०५-७२	खुला	०६-०२-१८	०६-०२-१८	३१-०५-३०	
७१	श्री.गजानन सदानंद धनावडे	ना	०२-०७-७३	अजा दिव्यांग ब)	०३-०३-१८	०८-०२-१८	३१-०७-३१	दिव्यांग ब) कर्णबधीरता अथवा ऐकु येण्यातील दुर्बलता/ निधन ११/४/२१
७२	श्री.निलेश शशिकांत भदाणे	ना	१७-०१-८५	खुला	०८-०२-१८	०८-०२-१८	३१-०१-४३	
७३	श्री.सुनिल अंबादास धोंगडे	ना	०३-०९-८४	अजा	२३-०२-१८	१७-०२-१८	३०-०९-४२	
७४	श्रीमती ममता मधुकर हटकर	ना	०१-०७-८०	भज क	१७-०२-१८	१७-०२-१८	३०-०६-३८	
७५	श्री.अर्जुन लक्ष्मण झाडे	ना	१२-११-८७	अज	०५-०३-१८	०१-०३-१८	३०-११-४५	

नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचाऱ्याचे नांव	नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
७६	श्री.विजय पुरणमल शिंदे	ना	२८-११-८५	अजा	०३-०३-१८	०१-०३-१८	३०-११-४३	
७७	श्रीमती प्र.वि.बुलकुंडे (श्रीमती प्रणोती गोकुलदास डोंगरे)	ना	२५-०७-७३	अजा	०१-०३-१८	०१-०३-१८	३१-०७-३१	
७८	श्री.गिरीश केशव शास्त्री	ना	०९-०३-७१	खुला	०२-११-१८	०२-११-१८	३१-०३-२९	
७९	श्री.सु.तु.सुर्यवंशी	प	०८-०४-७२	खुला	०४-०९-२०	०१-०४-१८	३०-०४-३०	
८०	श्री.एस.सी.लाड	प	२४-०७-६७	खुला	११-०९-२०	२५-०५-१८	३१-०७-२५	
८१	श्री.अ.वि.सुने	प	१४-०७-६९	खुला	०९-०७-२०	०१-०६-१८	३१-०७-२७	
८२	श्री.रा.ग.सोनखासकर	प	०५-११-६९	खुला	०४-०९-२०	०५-०७-१८	३०-११-२७	
८३	श्रीमती सु.अ.आंबरे	प	०७-०९-७१	खुला	१३-०७-२०	०१-०३-१९	३०-०९-२९	
८४	श्रीमती अ.वि.पवार	प	२८-११-६५	खुला	११-१०-२१	०७-१०-२१	३०-११-२३	
८५	श्रीमती ऐ.कि.किर्तने	प	२५-१०-६५	खुला	२१-१०-२१	०७-१०-२१	३१-१०-२३	
८६	श्रीमती सा.सूरणखांबे	प	०१-०६-६९	अजा	११-१०-२१	०७-१०-२१	३१-०५-२७	
८७	श्री. म.अ.चौधरी	प	१६-१०-६९	अजा	१३-१०-२१	०७-१०-२१	३१-१०-२७	
८८	श्री.कि.गु.परदेशी	प	१३-१०-६९	विजा अ	०८-१०-२१	०७-१०-२१	३१-१०-२७	
८९	श्रीमती दि.श्री.धावरे	प	१९-०२-७२	अजा	०७-१०-२१	०७-१०-२१	२८-०२-३०	
९०	श्री.गु.बा.सुपेकर	प	३१-०५-६८	भज ब	०८-१०-२१	०७-१०-२१	३१-०५-२६	
९१	श्री.रा.कृ.कळमकर	प	०३-०५-६६	भज ब	०८-१०-२१	०७-१०-२१	३१-०५-२४	
९२	श्री.शा.सं.सोनवाणे	प	०१-०७-६८	अज	११-१०-२१	०७-१०-२१	३०-०६-२६	
९३	श्री.म.शं.गोडाम	प	०४-०५-७१	अज	०१-११-२१	०७-१०-२१	३१-०५-२९	
९४	श्री.एस.एस.पारवेकर	प	०४-०४-७०	खुला	११-१०-२१	०७-१०-२१	३०-०४-२८	
९५	श्री.दि.शि.पवार	प	०१-०६-७१	खुला	११-१०-२१	०७-१०-२१	३१-०५-२९	
९६	श्री.एन.एम.प्रभुदेसाई	प	१०-०८-७१	खुला	०७-१०-२१	०७-१०-२१	३१-०८-२९	